

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
शासन निर्णय क्रमांक :- एस-३०/२०१३/प्र.क्र.४७९/फ-३,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२,
दिनांक : १७.१०.२०१६

पहा :-

- १) मा.उच्च न्यायालयातील जनहित याचिका क्र.८७/२०१३ वनशक्ती पब्लिक ट्रस्ट व इतर मध्ये दिनांक २५ जुलै, २०१६ चे अंतरिम आदेश.
- २) शासन निर्णय समक्रमांक दिनांक २.०९.२०१६.
- ३) विभागीय आयुक्त, कोंकण यांचे अ.शा.पत्र क्र. १३७८३/१६, दिनांक ९.०९.२०१६.

प्रस्तावना :-

राज्यातील पाणथळ क्षेत्राच्या संरक्षणाची गरज लक्षात घेता, तसेच मा.न्यायालयाने वेटलॅंड क्षेत्राबाबत सदर जनहित याचिकेमध्ये पारित केलेल्या सर्व अंतरिम आदेशाचे पालन सुनिश्चित करण्यासाठी शासनाच्या उपरोक्त संदर्भ क्र. २ वरील दिनांक २.०९.२०१६ च्या शासन निर्णयान्वये विभागीय आयुक्त, कोंकण यांच्या अध्यक्षतेखाली कोंकण विभागातील वेटलॅंडसंदर्भात पाणथळ तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समितीत अपर आयुक्त, कोंकण विभाग, मुंबई यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

प्रकरणी अपर आयुक्त, कोंकण विभाग, मुंबई यांच्या कामाचा ओघ पाहता, त्यांना सदस्य सचिव ऐवजी सदस्य ठेवण्यात यावे. तसेच समितीत सदर विषयासंबंधीत माहितीगार, अनुभवी, वन विभागाची माहिती व त्यासंबंधी ज्ञान असलेल्या अधिकाऱ्याची म्हणजेच मुख्य वनसंरक्षक (कांदळवन कक्ष), मुंबई यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशी विभागीय आयुक्त, कोंकण विभाग यांनी संदर्भ क्र. ३ वरील दिनांक ९.०९.२०१६ च्या अ.शा. पत्रान्वये शासनास विनंती केली आहे.

शासन निर्णय :-

विभागीय आयुक्त यांच्या पत्रातील विनंतीच्या अनुषंगाने दिनांक २.०९.२०१६ च्या शासन निर्णयान्वये स्थापन करण्यात आलेल्या Wetland Grievance Redressal Committee (पाणथळ तक्रार निवारण समिती) मध्ये आवश्यक बदल करून समितीची पुढील प्रमाणे पुनःरचना करण्यात येत आहे -

अ.क्र.	अधिकार्याचे पदनाम	समितीतील स्थान
१	विभागीय आयुक्त कोंकण विभाग, नवी मुंबई.	अध्यक्ष
२	मुख्य वनसंरक्षक (कांदळवन कक्ष), मुंबई.	सदस्य
३	संबंधित जिल्हाधिकारी, (मुंबई / मुंबई उपनगर/ ठाणे/ पालघर / रायगड/ रत्नागिरी/ सिंधुदूर्ग)	सदस्य
४	संबंधित पोलीस आयुक्त, मुंबई / ठाणे यांचे प्रतिनिधी संबंधित जिल्हा पोलीस अधिक्षक, [ठाणे (ग्रामीण)/पालघर/ रायगड/ रत्नागिरी/सिंधुदूर्ग]	सदस्य

५	संचालक, पर्यावरण विभाग.	सदस्य
६	संबंधित महानगर पालिका आयुक्त / सह आयुक्त (मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निझामपुर, उल्हासनगर)	सदस्य
७	श्री.दयानंद स्टॅलिन, संचालक, वनशक्ती अशासकीय संस्था.	सदस्य
८	प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ.	सदस्य
९	नगर रचना विभागाचे अधिकारी / CIDCO यांचे प्रतिनिधी.	सदस्य
१०	डॉ.महेश शिंधीकर, Applied dept. of Science, College of Engineering Pune, Wellesly Road, Shivaji nagar, Pune (Wetland Expert)	सदस्य
११	अपर आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, कोंकण विभाग.	सदस्य
१२	उप वनसंरक्षक (कांदळवन), मुंबई.	सदस्य सचिव

सदर समितीचे कार्य संदर्भ क्र. २ येथील शासन निर्णयाप्रमाणेच राहतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६१०१७१८१२४४१४१९ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(वीरेंद्र तिवारी)

मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय)

प्रति,

- १) अपर मुख्य सचिव, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- २) अपर मुख्य सचिव, पर्यावरण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- ३) प्रधान सचिव (महसूल), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- ४) प्रधान सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई- ३२.
- ५) प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
- ६) प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
- ७) विभागीय आयुक्त, कोंकण, नवी मुंबई.
- ८) आयुक्त, नवी मुंबई, महानगर पालिका.
- ९) आयुक्त/सह आयुक्त, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निझामपुर, उल्हासनगर महानगर पालिका.
- १०) पोलीस आयुक्त, मुंबई / ठाणे.
- ११) अति. आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, कोंकण विभाग.
- १२) जिल्हा पोलीस अधिक्षक, ठाणे (ग्रामीण) /पालघर/रायगड/रत्नागिरी/सिंधुदूर्ग.

- १३) व्यवस्थापकीय संचालक, सिडको, नवी मुंबई.
- १४) अपर मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), पश्चिम मुंबई.
- १५) मुख्य वनसंरक्षक (कांदळवन कक्ष), मुंबई.
- १६) मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), ठाणे, कोल्हापूर.
- १७) जिल्हाधिकारी, मुंबई/मुंबई उपनगर/ठाणे/पालघर/रायगड/ रत्नागिरी/सिंधुदूर्ग.
- १८) वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणे / मुंबई उपनगर.
- १९) संचालक, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ.
- २०) संचालक, पर्यावरण विभाग.
- २१) नगर रचना विभागाचे अधिकारी.
- २२) सर्व संबंधित उप वनसंरक्षक.
- २३) उप वनसंरक्षक (कांदळवन), मुंबई
- २३) श्री.दयानंद स्टॅलिन, संचालक, वनशक्ती अशासकीय संस्था.
- २४) डॉ.महेश शिंदीकर, Applied dept. of Science, College of Engineering Pune, Wellesy Road, Shivaji nagar, Pune (Wetland Expert).
- २५) विभागीय वन अधिकारी, मुंबई कांदळवन संधारण घटक.
- २६) अशासकीय संस्था (NGO) / तज्ञ व्यक्ती.